# Kusam Electrical Industries Ltd.



C-325, 3rd Floor, Antop Hill Warehousing Co. Ltd., Vidyalankar College Road, Antop Hill,
Wadala East, Mumbai-400037.

Sales Direct: 022 - 27754546
Telephone : 27750662 / 27750292
CIN No. : L31909MH1983PLC220457

Email: sales@kusam-meco.co.in
Website: www.kusamelectrical.com
GST: 27AABCK3644E1ZR



Date: 19.05.2023

To,
The Bombay Stock Exchange (BSE) Ltd.
Corporate Services Department,
Phiroze Jeejeebhoy Tower,
Dalal Street, Fort,
Mumbai –400001

BSE Scrip Code – 511048

# <u>Subject: Notice of Board Meeting – Publication in Newspaper pursuant to Regulation 47 of SEBI (LODR), 2015</u>

Dear Sir/Madam,

This is to inform you that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, 26<sup>th</sup> May, 2023 to consider the Audited Financial Results of the Company for the quarter and financial ended 31<sup>st</sup> March, 2023.

Further pursuant to Regulation 47 of the SEBI (LODR), 2015 please find enclosed herewith, the notice of the Board Meeting published in "Active Times" (English Newspaper) and "Mumbai Lakshadeep" (Marathi Newspaper) on 19<sup>th</sup> May, 2023.

This for your information and records.

Thanking you,

Yours faithfully, For Kusam Electrical Industries Ltd.

CS Amruta Lokhande Company Secretary & Compliance Officer



#### FORM N. D. [See Rule 92 (3)]

Form of Notice to be published in Newspaper by the successor to the Vehicle Holder.

It is hereby informed for the knowledge of public that Shri. Sharad P. Baid owner of the Motor Vehicle No. MH47W1628 has expired on 10/08/2018.

I, Smt. Sunita S. Baid Address A-502 Aster Tower, General A K Vaidya Marg, Malad East, Mumbai, Maharashtra 400097 being the successor to the abovementioned to confer intend to use the Vehicle and accordingly, I have applied to the appropriate authority Regional Transport Offic e/ Regional Transport Authority for the transfer of Vehicle in my name

Any person having any claim or objection in this regard, should within 15 days from the publication of this Notice, being such fact to the notice of Regional Transport Office/Regional Transport Authority. Borivali.

Name of the Successor Smt. Sunita S. Baid A-502 . Aster Tower, General A K Vaidya Marg, Malad East, Mumbai, Maharashtra 400097.

Date: 19.05.2023 Place : Mumbai

PUBLIC NOTICE

Notice is hereby given through my client ABHISHEK

OMPRAKASH SINGH who is the owner and legal heir
of SHRI. OMPRAKASH A. SINGH in respect of 'A' Wing, Ostwal Ornate Bldg. No. 2 Co-op. Hsg. Soc. Ltd., Jesal Park, Bhayandar [East], Tal. & Dist.-Thane - 401105 Property No. 3] Flat No. 9, in 'E' Wing, FIRST Floor, RIZVI PARK CO-OP. HSG. SOC. LTD. Plot No. 4 S. V. Road, Santacruz (West), Mumbai -400054 No. 4, S. V. Road, Santacruz (West), Murribai -400054 and SHRI, OMPRAKASH A. SINGH expired on 3001/2022 After the death of deceased he has left behind 1. SMT. MADHURI OMPRAKASH SINGH (Wife) 2. MISS. NIVEDITA OMPRAKASH SINGH-Daughter 3. SHRI. ABHISHEK OMPRAKASH SINGH (Son)as his only legal heirs. 1. SMT. MADHURI OMPRAKASH SINGH 12. MISS. NIVEDITA OMPRAKASH SINGH have released their barpers in the aphore said fletir in the aphore said fletir. hares, rights, title and interest in the above said Flat your of her son and Brother respectively SHRI. ABHISHEK OMPRAKASH SINGH to transfer the said lat in his name. he has made application for membership to the society to transfer the said flat premises in his name to the society for transfer the said flat premises in his name. If any person has any objection my client over against Transfer, Transmission, Sale of the above said property or regarding legal heirs in respect of the above property through claim of sale, transfer, heirship, mortgage, lease, title, interest etc. then such person should raise her firsh their claims care blockers. their claims or objection through written documents along vith proofs thereof to undersigned within 15 days from the date of publication of this advertisement/ notice. After 5 days no claim shall be considered and the same shal e transferred in the name of SHRI. ABHISHEK OMPRAKASH SINGH and he shall be the owner in respect of the above said flat premises and then my client will proceed further for Sale/transfer of property in the name of any interested Purchaser or Buyer. Date: 19/05/2023 Sd/- R. L. MISHRA Off. No. 23, First Floor, Sun Shine Heights, Near Railway Station, Nallasopara [East] Dist. - Palghar - 401209.

# PUBLIC NOTICE

Take notice that My Clients, 1) MRS HARSHA MAHESH JOSHI 2) MR YAGNESH MAHESH JOSHI 3 MR. HARSHIT TEJAS PANDY respect of FLAT NO. 22 ON THE SECOND FLOOR OF BUILDING NO. C-23 KNOWN AS SUVARNA SHANTINAGAR CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. situated at SECTOR-II, SHANTI NAGAR MIRA ROAD (EAST), THANE 401107 (here referred to as the "said flat"), In Short. LATE MR M A H E S H C H A N D R A MULSHANKAR JOSHI Was behind only Three Legal Heirs including 1) MRS. HARSHA MAHESH JOSHI(Wife) 2) MR YAGNESH MAHESH JOSHI(Son YAGNESH MAHESH JOSHI(Son)
3) MR. HARSHIT TEJAS PANDYA
(Grand-Son) hence; MRS. HARSHA
MAHESH JOSHI (Wife) has applied
for the sole ownership of the said flat
in her sole name and the Other Legal
Heirs including 1) MR. YAGNESH
MAHESH JOSHI (Son) 2) MR.
HARSHIT TEJAS PANDYA (GrandSon) hence have consented for the Son) hence have consented for th

Any person or persons having an objection for grant of membership o having any claim, right, title or interes or any part thereof either by way o inheritances, heir ship or mortgage ease leave and license sale or lies charge, trust, easement, license tenancy, injunction, possession exchange, attachment of the Incom Tax Authorities or otherwise howsoever are requested to make the same know in writing within 15 days along with th supporting documents to the undersigned at B-706, Asmita Regency-1, Naya Nagar, Mira Road (East), Thane-401107 within Fifteen Days (15) from the date of publication hereof, failing which all such claims and or objections, if any will be considered waived and abandoned.

Date:19.05.2023 Place: Mira Road

ADV. RAMSHA KHATIB

# **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to public at large that my client Miss. Rina Dhanvantray Zaveri has applied for the transfer of Flat No.A/703 admeasuring 756 sq. ft. Built-up area equivalent to 70.23 sq. mtrs on 7th Floor in the building known as Kandivali Manoratha Co-op. Hsg. Soc. Ltd., situated at Datta Mandir Road, Dahanukarwadi, Kandival (West), Mumbai 400 067, constructed on al that piece and parcel of land bearing C.T.S. No.910 of Village: Kandivali, Taluka: Borival in Mumbai Suburban District, along with five fully paid up shares of Rs.50/- each issued under Share Certificate No.23 and bearing distinctive Nos. from 111 to 115 (both inclusive), from the name of her brother Mr Apurva Dhanvantray Zaveri (vide Gift Deed dated 15th April, 2023 registered under document Serial No.BRL6-7738-2023) and her father Late Mr. Dhanvantrai Maganla Zaveri who expired on 06/06/2009 (vide Release Deed dated 26th September, 2019 executed by legal heirs of Late Mr. Dhanvantrai Maganlal Zaveri i.e. (1) Mrs Vimala Dhanvantray Zaveri, (2) Mrs. Pallav K. Mehta & (3) Mr. Apurva Dhanvantray Zaveri in favor of Miss. Rina Dhanvantray Zaveri registered under document Serial No BRL6-11068-2019), to her name All persons who have any claim, right, title and/or interest or demands to in or against the above mentioned property by way of inheritance, gift, release, sale, mortgage, charge, trust, lien, possession, gif naintenance, lease, attachment or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing to the undersigned at her address at Shop No.14. Akruti Apartment Mathuradas Road, Kandivali (West), Mumba 400 067 and also to the above mentioned society within 15 days from the date hereof, otherwise if any claim comes forward hereafter will be considered as waived and or abandoned. Date: 19/05/2023

(Mrs. Rashida Y. Laxmidhar

## PUBLIC NOTICE

NOTICE hereby given public large that, an Original Agreement sale dated 03/07/1996 M/s. RASHMI GRUHA NIRAMAN LTD and Mrs. RASHIDA ANIS PRESSWALA & Mr. ANIS JIVAJI PRESSWALA for the Flat No.311 on the 3rd Floor, Bldg No.B/1, Society known as Rashmi Enclave "B" CHS Ltd., Shanti Park, Opp. St. Xavier High School, Mira Road (East), Thane 401 107 along with Original Registration Slip No.TNN2-802-1996 dated 03/07/1996 has been lost/misplaced and in this respect a police complaint has been lodged on 18/05/2023 vide Lost Report No.14300-2023 under Mira Road Police Station, the founder of the said documents please return MANI TAKIMAHAMAD ADTANI (Present Owner) or to the undersigned / society within 15 days from the publication of this notice, else considered that said documents are lost misplaced permanen

Mr. H.K. Someshwar Advocate, High Court, Bombay C-43/304/Sector-2/Shantinagar Dist. Thane 401 107 -9819409260 Place: Mira Road (East), Dated:19/05/2023

#### PUBLIC NOTICE

Public Notice hereby given to public tha MR. HIREN KIRTI SHAH is bonafide member of OM SHREEJI DARSHAN Co.Op. Hsg. Soc. Ltd. and owner of Flat bearing No. B/308, admeasuring 192 sq.Fts. (Built-up area) the Third Floor of OM SHREEJI DARSHAN Co.Op. Hsg Soc. Ltd. situated at Carter Road No. 2 Dattapada, Near Municipal Hospita Borivali East, Mumbai- 400066 lying or plot of land bearing C.T.S. No. 213, 213/ o 21 being at Village: Kanheri Taluka Borivli in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumba Suburban, holding Share Certificate No 33 comprising of Five fully paid up share: of Rs. 50/- each bearing distinctive Nos. 161 to 165 (both inclusive) have reported to loss of said original share certificate No. 33 and applied to the Society for issue of duplicate share certificate and ask me to publish this notice. Accordingly said MF HIREN KIRTI SHAH have lodged police complaint with Concerned Police authorities bearing No. 40719/2023 Date 16/05/2023.

f any one is having any claim/objection should contact/write to the undersigned within 15 (Fifteen days) from the date of this notice. There after no claim will be considered and the society will proceed further to issue duplicate share certificate. Sd/- MRS. SHREEYA S. RANE

Advocate High Court 1. Kotu Singh Chawl, Near Roya den Building Kasturba X Rd. No. 2 Borivli East, Mumbai- 400066 Place: Borivali-Mumbai Dt: 19/05/2023

# **PUBLIC NOTICE**

Mr Deshmalji Punmaji Bafna who was the owner of Flat No. 504 FIFTH Floor, CHANDU NIWAS Co-Op Hsg. Soc. Ltd. B. P. Road, Bhayander (E), Dist Thane-401 105, died intestate on 17th February 2022 | Jeograph Applied February, 2022, leaving behind following 3 legal heirs Mr. Uttan Deshmalii Bafna, Mrs, Shobhadev Bharatkumar Hiren and Mr Vinodkumar Deshmalji Bafna and Mr. Rajesh Deshmalji Bafna (Died unmarried 31/08/1999) Àdv. Rakesh J. Raval heréby nvites claims or objections from the heir/s or other claimant/s o objector/s to the transfer of the said right, title & interest of the deceased Member holding Flat No. 504 within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents & other proofs in support of their claims or objections for transfer of right, title and interest of the deceased Member. If no claims or objections are received within 15 the Society shall be free to deal with the right, title and interest of the deceased Member in such manner as is provided under the Bye-laws of the Society.

Date: 19.05.2023. Sd/-RAKESH JAGDISH RAVAL ADVOCATE

B. Com, L.L.M., 102, B-44, Sector 1 Shanti Nagar Mira Road East, Thane- 401107

# PUBLIC NOTICE

My client Smt. Priscilla Manue Fernandes, after demise of her nusband Late Mr. Manuel J. Fernandes is absolutely seized, possessed and ntitled to Flat No. 10/3, Bhandup Rajkamal C. H. S. Ltd., Plot No. 99, Opposite Paranjape Garden, Datar Colony, Bhandup (East), Mumbai 400 042. My client Smt. Priscilla Manuel Fernandes have applied to the society for transfer of Share Certificate No. 10 dated 26/09/1982 share number from 46 to 50 (both inclusive) held by her deceased husband in respect of the said flat premises on her name. The said original Share Certificate No. 10 dated 26/09/1982 issued by Bhandup Rajkamal C. H. S. L. to Mr. Manuel J ernandes is misplaced and not traceable and therefore my client have applied to the said society for issue of Duplicate Share Certificate. My client has also filed missing report of the said original Share Certificate No. 10 dated 26/09/1982 with Kanjur Marg Police

Any person having any claim, bjection, right or interest in respect of the said Shares or Flat Premises or any part thereof, of whatsoever nature, is ereby required to intimate in writing, along with documentary evidence to the undersigned at the address entioned below within Fifteen (15) days from the date of publication of this otice and in failure to do so it shall be deemed that there exist no claim in

espect of the said flat premises. THE SCHEDULE OF THE PROPERTY Share Certificate No. 10 dated 26/09/1982 issued by Bhandup Rajkamal C. H. S. Ltd. in respect of Flat No. 10/3, Bhandup Rajkamal C. H. S Ltd., Plot No. 99, Opposite Paranjape Garden, Datar Colony, Bhandup (East) Mumbai - 400 042.

TEJAS T. PATIL Advocate, High Court, Shop No. 6, Skyline Poseidon Building Maharashtra Nagar, Bhandup (West), Mumbai - 400078 Place: Mumbai, Date:18/05/2023

# PUBLIC NOTICE

MR. RAMANAND KRISHN that late MR. RAMANAND KRISHNA SHETTY, Jt. member of the Navjeevan Sheetal Asheesh Ph-2 Co-operative Housing Society Ltd., co-owner of Flat No. F/103, 1st Floor, Sheetal Asheesh, Sheetal Nagar, Mira Road (East), Dist. Thane-401 107 and holder of Share Certificate No. 055, died intestate on 13/06/2019. Mr. Tinu Ramanand Shetty, the and Mrs. Thresiamma Ramanand Shetty, the and Mrs. Thresiamma Ramanand Shetty, the other legal heirs of the deceased have decided to release their share from the individed share of the deceased in respect of the above Flat in favour of Mrs. Annion le above Plat in lavour of Mis. Alimi loogewerf, the daughter and another lega eir of the deceased by entering into egistered Release Deed and Mrs. Anni registered Release Deed and Mrs. Annie Hoogewerf will be the co-owner of the said flat along with Mrs. Thresiamma Ramanand Shetty. Claims and objections are hereby invited from the other legal heirs and successors of the deceased if any for for transfer of undivided shares and interest belonging to the deceased in respect of the said Flat as well as registration of Release Deed, inform to undersigned within period of 15 days from the publication of this notice failing which the Deed of Release will be executed and the society will transfer undivided shares and interest belonging to the deceased in favour of Mrs. Annie Hoogewerf and thereafter any claim or objection will not be considered. ojection will not be considered. Sd/-K. R. TIWARI, ADVOCATE. Shop No. 14, A-5, Sector-7, Shantinagar Mira Road, Dist. Thane 401 107.

### **PUBLIC NOTICE**

Notice has been given that Mr. Padmabhushan Sripad Hegde being the legal heirs and legal representative of late Mrs. Premaleela Sripad Hegde intend to sell and transfer a Flat viz. Flat No.B/2502, "B" wing, 25" floor, Gokul Concorde C.H.S.Ltd., situated at Western Express Highway, Kandivli (East), Mumbai 400 101, (hereinafter referred to as "the said Flat") and have instructed

me to investigate the title of the said Flat.
All person having any claim, right, title and interest against or to the above mentioned Flat or the shares in respect hereof or any part thereof either by way of mortgage, inheritance, agreement, lease, ien, charge, trust, maintenance, easement, possession or by virtue of any testamentary or non-testamentary document/s or by virtue of succession adoption, any suit, litigation, dispute decree, order, injunction, restriction covenants, statutory order, notice/award notification or otherwise howsoever, are hereby called upon and required to make the same known in writing with due evidence and detailed particulars thereo at my office at H-505, Ekta Bhoom Garden, Rajendra Nagar, Borivali (East) Mumbai 400 066, within 15 days from the date of publication of Notice hereof by Registered Post A.D., failing which, such claims, if any, shall be deemed to have been waived and/or abandoned. ADV. CHARUSHILA RAORANE

#### PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public that 1) LATE MR. BALAKRISHNA R. PILLAI, & 2) LATE, JAYANTI BALAKRISHNA PILLAI, was owner of a Flat i.c. Flat No A-102, First Floor, Building No.3, area 725 sq.ft Built-up, Builidng Known as "STAR SYMPHONY" Society Known as "STAR SYMPHONY CO.OP.HSG.SOCIETY. LTD" Complex Known as "Y.K.NAGAR" Near Expert International School, Y.K.Nagar Bolinj, Virar West, Vasai, Palghar-401303. and 1) LATE MR. BALAKRISHNA R. PILLAI, was passed away on 29/05/2021 & 2) LATE.JAYANTI BALAKRISHNA PILLAI, was passed away 05/05/2021 Leaving behind the 1) RUPALI BALAKRISHNA PILLAI(Daughter), 2) SMITA SUBRAMANIAN(Daughter) 3)SAIPRASAD BALAKRISHNA PILLAI(son) as their only legal heirs. Any Person or Persons having any right title or interest by way of inheritance or Clain against the said flat and shares should send

their claims in writing to the undersigned along with the documentary evidence in support of the said claim thereof within 14 days of publication of said Notice, failing which claims of any shall be deemed to have been waived. Dated : 19/05/2023 Sd/-

Mr. Ranjan Hasha Patil, advocate. Veer Savarkar Marg, Virar-(E), Tal-Vasai, Dist-Palghar

# PUBLIC NOTICE

I am instructed by my client New Shivgeet Co-Operative Housing Society Limited to investigate the title of their property bearing Plot No. 180, Garodia Nagar Scheme, Ghatkopar bearing City Survey No. 195/180 as more particularly described in the Schedule hereunder

The Public at large is hereby given notice that any person having any claim or right in respect of the said property by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, charge, license, gift, possession or encumbrance howsoever or otherwise, is hereby required to intimate to the undersigned within 14 days from the date of publication of this notice of his/her/their such claim with all documentary proof, failing which, the claims if any, of such person/s shall be treated as waived and not binding on

#### THE SCHEDULE ABOVE **REFERRED TO**

ALL THAT piece and parcel land ground situate lying and being at Ghatkopar in the registration Sub-District Kurla, District Mumbai Suburban being Plot No. 180 of Garodia Nagar Scheme containing by admeasurements 1050 square yards equivalent to 878 square meters or thereabouts being portion of land bearing survey No.249, Hissa No. 3 (part) and Plot No. 180 of Garodia Nagar together with building of the Society viz. New Shivgeet Co-Operative Housing Society Limited consisting of 24 residential premises standing

Rutvij Bhatt Advocate. Surti Chambers, 1st floor, Office No. 2, 12/ Dhobitalao 2nd Lane Mumbai - 400 002.

Place: Mumbai Date: 19th May 2023

# **Read Daily Active Times**

#### जाहिर नोटीस

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the general public that my clients MAULANA SADIQALI JAINULLA KHAN intending to purchase the flat premises i.e. Flat No.602, 6th FLOOR, admeasuring 648 Sq. Ft built up area, in A-Wing, known as "ORCHID ENCLAVE Co- Operative Housing Society Ltd." situated at Sector R-3,Nahar Amrit Shakti, Chandivali Mumbai 400072 And Constructed On Land bearing C.T.S No.53 of Village - Chandivali, Talluka - Kurla, District-Mumbai Suburban and whereas Late Smt. Shantadevi Sudarshan Lakhanpal was expired on 13.01.2015 at Mumbai and after her death his legal heirs i.e. her husband and Daughter 1) MR.SUDARSHAN AMARNATH LAKHANPAL, 2) MRS.JYOTI ANUPAM GAUR and 3) MRS. AARTI SHARMA Released their shares and transferred their rights in favour of MRS.ANKITA ANIL BANDEKAR without any monetary consideration through release deed executed on 30/03/2023 Which is duly registered with joint sub-registered Kurla-3 under Registration No.6473/2021 on dated 30/03/2021.

on 30/03/2023 Which is duly registered with joint sub-registered Kurla-3 under Registration No.6473/2021 on dated 30/03/2021. If Any person/Claimants having objection or claim by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, maintenance, inheritance, possession, lease, lien, tenancy, license, easement or otherwise etc. of whatsoever nature with respect to Said flat are requested to make the same known in writing along with copies of supporting documents in respect of their objection/claim to the undersigned, within a period of 14 days from the date of publication of this notice, failing which, the objection/claim of such person/s will be deemed to have been waived and/or abandoned.

Place: Mumbai

CHANDRASHEKHAR R KANOJIA (Advocate High Court

(Advocate High Court) Office: Shop No. 1, Opp. Shiv Shakti Dairy, Marol Pipe Line, A. K. Road, Andheri East, Mumbai - 059. Mob:9022223370 Off.:8976973370

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large or

pehalf of my client Mrs. YASMIN ABDUI

time, my client shall disown the said origina

Sd- SHAHID ILAHI ANSARI (Advocate)

A-53, Shanti Shopping Centre, Mira Road (East) Dist. Thane-401107

Our Clients. MR. SHAILENDRA KUMAR

GHEESULAL JAIN and MR. SANKIT

KUMAR GHISULAL JAIN are the members

of Shivaji Nagar Co-operative Housing

Society Ltd and owners of Flat No. 320

3rd Floor, Shivaji Nagar Co-operative

Housing Society Ltd., N. M. Joshi Marg,

Lower Parel East, Mumbai - 400013

The 2 (two) previous agreements

related to said flat executed between

SHRI. CHANDARPAL RAMBHAROS

MISRA and SHRI. KAMALCHAND

RATANCHAND, on Dtd. 14/02/1972 and

another agreement executed between

SHRI. KAMALCHAND RATANCHAND

and SMT. ASHA BHARATKUMAR JAIN

on Dtd. 31/07/1998 were misplaced and

Online Police Complaint was lodged at

N.M.Joshi Marg Police Station having

Complaint No.10965/2023 dtd.17/05/2023

If any person/authority/ financial institution/

bank has any objection for sale of

abovementioned Flat then please inform

to undersigned within 7 days of this Public

Notice at following address. None of the

objection will be entertained after notice

**VRINDA S. GHORPADE** 

Office Address.: Flat no. 10. Ground floor.

Ekdant CHS Ltd. Sambhaji Nagar, Sahar Road, Andheri (E), Mumbai - 69.

Contact no. 9029632721/ 9029606004

Place: Mumbai Date: 19.05.2023

Date: 19/05/2023

ents for Sale

PUBLIC NOTICE

एफएल- ३ / क्र. १३, ४८४ जे.एस.एस रोड कोकडा भवन. चिराबाजार मंबई ४००००: या अनुज्ञप्तीचे अनुज्ञप्तीधारक श्रीमती नागवेर्ण जयानंद शेही यांचे दिनांक १५/०३/२०२३ रोजी निधन झाले असल्यामुळे सदर अनुज्ञप्ती अर्जदार श्री अविनाश जयानंद शेट्टी यांच्या नावे वर्ग करण्याबाबत विनंती अर्ज प्राप्त झालेला आहे. तरी सदर अनुज्ञप्ती श्री अविनाश जयानंद शेट्टी यांच्य नावे वर्गे करण्याबाबत काही आक्षेप / हरकत असल्यास त्यांनी ही जाहिरात वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून (१५) दिवसांच्या आत अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई शहर, जुने जकात घर, तळ मजला, शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई -०१ या कार्यालयास आवश्यक त्य कागदपत्रासह संपर्क साधावा. विहित मुदतीत कोणतेही लेखी आक्षेप प्राप्त न झाल्यास सद प्रकरणी कुणाचा आक्षेप/हरकत नाही असे गृहीत धरून पुढील कार्यवाही करण्यात येईल.

सही/ (सी.बी. राजपूत अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जिल्हाधिकारी मुंबई शहर करिता

HAMID JARRAHIAN, the owner of Flat No PUBLIC NOTICE 1, 202, & 203, A-Wing, Baitul Abbas Bldg By this Notice, Public in general is informed that late Mr. Swapan Kumar M. Mondal, member, of the Mahavir Shantinagar Cooperative Housing Society Ltd., owner of Flat No C-66/204, Sector-V, Shanti Nagar, Mira Road (East), Dist. Thane 401 107 and holder of Share Certificate No. 12, died intestate on 17/10/2010 and the society transferred the shares and interest in the capital / property of the society belonging to the deceased member in the name of Mrs. Mitra Swapan Mondal Wio late Mr. Swapan Kumar Mondal, wife of the deceased after completing requisite formalities. The said Haiderv Society (Proposed), Naya Naga Hydri Chowk, Mira Road (East), Dist. Thane 401107. That my client was in possession o the Original Agreements for Sale betwee M/S Haidery Co-op. Hsg. Soc. (proposed) and Mrs. YASMIN ABDUL HAMID JARRAHIAN, of the above said Flats, has peen lost/misplaced on 01/05/2023, and a complaint has been lodged at Naya Naga Kumar Mondal, wife of the deceased after completing requisite formalities. The said Mrs. Mira Swapan Mondal Wo late Mr. Swapan Kumar Mondal is member of the society and she has agreed to sell the said flat. Claims and objections are hereby invited from the other legal heirs and successors of the deceased if any for transfer of shares and interest belonging to the deceased by the society and sale transaction of the said flat, inform to undersigned within period of 07 days from the publication of this notice failing which the sale transaction will be completed and thereafter any claim or objection will not be considered. Sd/-Police Station on 17/05/2023, bearing Los Report No. 14263-2023. That any person finding the said Origina greements for Sale, should hand over to my client. That any person having any right nterest, claim, charge on the basis of the said Original Agreements for Sale, should stake claim, if any, within 14 days from the date of publication of this Notice and after stipulate

K. R. TIWARI, ADVOCATE Shantinagar, Mira Road, Dist. Thane

#### **CORRIGENDUM TO URC-2** ontinuation with the Public Notice date 0 PUBLIC NOTICE

04/2023. sub-section (2) of section 366 o he Companies Act, 2013, an application has een made to the Registrar at Mumbai tha CASTELOS PARTS LLP a Limited Liability Partnership a business entity may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as a company limited by shares. . The principal objects of the company ar

as follows:

To carry on the business of importers and exporters, manufactures, whole sale and retails dealers of and in metal accessories spare parts and chemicals of every kind nature and description and of all articles imilar to the same which is used in mining crushing, screening, aggregate, construction equipment or machineries and any other activities.

2. A copy of the draft memorandum and articles of association of the proposed company may be inspected at the office at 302- A, 3RD FLOOR, A WING, POONAM CHAMBERS DR. ANNIE BESANT ROAD, NORLI MUMBAI City Maharashtra 400018. Point No. 4 of the URC-2 was wrongle nentioned, The Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the, Central Reservation Centre, Indian Institu of Corporate Affairs (IICA), Plot No. 6, 7, 8 Sector 5, IMT Manesar, District Gurgaoi (Haryana),Pin Code-122050 instead o Registrar at Registrar Of Companies, 100 Everest, Marine Drive, Mumbai- 400002 Maharashtra within twenty one days from th date of publication of this notice, with a copy

Dated this 19th day of May, 2023 Name(s) of Applicant 1. Puja Bajla 2. Yashvardhan Bajla

PUBLIC NOTICE

I am instructed by my client Ghatkopar Jai Mangal Swagat Co-Operative Housing

Society Limited to investigate the title of their property

bearing Plot No. 181, Garodia

Nagar Scheme, Ghatkopar bearing City Survey No.195/181 as more

particularly described in the Schedule hereunder written.

The Public at large is hereby

given notice that any person

having any claim or right in respect of the said property by way of inheritance, share,

sale, mortgage, lease, lien, charge, license, gift, possession or encumbrance

howsoever or otherwise, is

hereby required to intimate to the undersigned within 14

days from the date of

publication of this notice of his/her/their such claim with

all documentary proof, failing

which, the claims if any, of

such person/s shall be treated

as waived and not binding on

THE SCHEDULE ABOVE

**REFERRED TO** 

ALL THAT piece and parcel land ground situate lying and being at Ghatkopar in the

registration Sub-District of

Kurla, District Mumbai Suburban being Plot No. 181

of Garodia Nagar Scheme

containing by admeasurements 1050

square yards equivalent to

878 square meters or thereabouts being portion of

land bearing survey No. 249,

Hissa No. 3 (part) and Plot No. 181 of Garodia Nagar

together with building of the

Society viz. Ghatkopar Jai

Mangal Swagat Co-Operative

Housing Society Limited

consisting of 24 residential

Rutvij Bhatt

Advocate

Surti Chambers

Mumbai - 400 002.

1st floor, Office No. 2,

12/ Dhobitalao 2nd Lane,

premises standing thereon.

Place : Mumbai. Date : 19th May 2023.

my clients.

# PUBLIC NOTICE

I am instructed by my client Srinilayam Garden View Co-Operative Housing Society Limited, to investigate the title of their property bearing Plot No. 182, Garodia Nagar Scheme, Ghatkopar bearing City Survey No.195/182 as more particularly described in the Schedule hereunder

The Public at large is hereby given notice that any person having any claim or right in respect of the said property by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien charge, license, gift possession or encumbrance howsoever or otherwise, is hereby required to intimate to the undersigned within 14 days from the date of publication of this notice of his/her/their such claim with all documentary proof, failing which, the claims if any, of such person/s shall be treated as waived and not binding on my clients.

#### THE SCHEDULE ABOVE **REFERRED TO**

ALL THAT piece and parcel land ground situate lying and being at Ghatkopar in the registration Sub-District of Kurla, District Mumbai Suburban being Plot No. 182 of Garodia Nagar Scheme containing by admeasurements 1050 square yards equivalent to 878 square meters or thereabouts being portion of land bearing survey No. 249, Hissa No. 3 (part) and Plot No. 182 of Garodia Nagar together with building of the Society viz. Srinilayam Garden View Co-Operative Housing Society Limited consisting of 24 residential premises standing thereon.

Rutvij Bhatt Advocate Surti Chambers, 1st floor, Office No. 2 12/ Dhobitalao 2nd Lane, Mumbai-400 002 Place : Mumbai. Date : 19th May 2023.

## **PUBLIC NOTICE**

This is to inform you that we Unnatti Finserv Pvt. Ltd. (previously known as Unnati NBFC no. B-13.01344, declare that there is a Mobile Application named "Rupee Loan: Cash secure" on the Google Play store that is illicitly using our company name and address. We have no association with this Application Anyone using the same shall remain personally responsible and the Company shall not be liable or responsible for any claims/ services/ issues etc.. if any, in any case whatsoever.

Place: Mumbai Date: 19/05/2023

Sd/-Unnatti Finserv Pvt. Ltd

#### **KUSAM ELECTRICAL INDUSTRIES LTD.**

CIN: L31909MH1983PLC220457 Regd off: C-325, 3rd Floor, Antop Hill Warehousing Co. Ltd. Vidyalankar College Road, Antop Hill /adala (F) Mumbai- 400037 Tel -2775066 Email: kusammeco.acct@gmail.com Website: www.kusamelectrical.com

NOTICE Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (LODR) Regulation 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company w be held on Friday, 26th May, 2023 at 03.00 pm to consider and approve, the Audited Financial Results for the quarter and financial year ended 31st March, 2023. For, Kusam Electrical Industries Limited

> Amruta Lokhande Company Secretary 8 Compliance Office

Place : Mumbai Date: 18th May, 2023

# **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given to the public that the flat and shares more particularly described in the schedule hereunde written is being transferred in the name or /Ir. Chetan Ashok Shinde. ANY PERSON OR PERSONS having any

objection or any claim to the said flat in any manner thereof, is/are requested to intimate to undersigned Adv. Mrs. Samruddhi Anil Pawar,having office at alokha CHS, 193/D-1, behind Pragati School, Borivali (w), Mumbai - 400091 in writing along with the documentary proof proofs thereof, within 14 days o publication hereof, failing which the negotiation shall be completed without any reference to such claim or claims any shall be deemed to have been waived and/or abandoned and the transfer shall

SCHEDULE ABOVE REFERRED TO lat No. 114, 1st floor, JEEVANDEEF Kandivali) S.R.A. Co-operative Housing Society Ltd, Sector No.9, Off. Mahav Nagar, Kandivali (West), Mumbai-400067 and share certificate no. 50 for fully paid shares of Rs. Fifty each, bearing from s. no. 246 to s. no. 250 both inclusive ssued by JEEVANDEEP (Kandivali S.R.A.Co-op. Hsg Soc. Ltd. situated or property bearing Survey No. 163, C.T.S. No. 128A/77, 77/1, 77/2, 128A/78 to 82, of village Kandivali Taluka- Borivali in the Registration Sub-District and District Mumbai City, and Mumbai Suburban. Sd/-

Adv. Samruddhi Aniil Pawar Salokha CHS, 193/D-1,Behind Pragati S Borivali (West), Mumbai 400 092. Date: 19/05/2023

#### जाहिर सुचना यादारे सर्व जनतेस कळविण्यात येते की. शादाब दिन

गोहम्मद खान, राहणार ठिकाण : अफजल को. ऑप. हाउसिं सोसायटी (मर्यादित) सी-विंग, ६ वा माळा, सदनिका कमांक ६०३, डॉ. ए.आर. नायर रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई - ४०० ००८ यांनी त्यांची आई शाजीया दिन मोहम्मव -खान यांचा बुधवार दिनांक १० मे, २०१७ रोजी घरी मृत्यु झाला असल्याबाबत कथित करून त्याची महानगरपालिकेत नोंद केलेली आहे. तरी महानगरपालिका मुंबई ई-विभाग यांना त्यांच्या आई यांची मृत्युची नोंद करण्यासाठी आदेश देण्याबाबत मा. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी ६९ वे न्यायालय शिवडी, मुंबई यांच्याकडे अर्ज क्रमांक ७३८/एम/२०२३ दाखल आहे. तरी सदर अर्जाबाबत कोणासही आक्षेप अथवा ररकत असल्यास त्यांनी स्वतः अथवा प्राधिकत वकिलामार्फत एका महिन्याच्या आतमध्ये दावा दांखल करावा व मा. कोर्टात हजर राहुन आक्षेप नोंदवावा मुदतीत आक्षेप व हरकत नाही असे समजून प्रकरण पुढे चालविण्यात येईल. उपरोक्त दावाची पुढची तारीख मा. ६९ वा यायालयात, शिवडी, माझ<sup>्</sup>गांव, मुंबई – ४०० ०**१**० दिनांक ०१ जुलाई, २०२३ ठेवण्यात आलेली आहे. दिनांक : १९/०५/२०२३

ठिकाण : मुंबई शादाब दिन मोहम्मद खान

# **BINAYAK TEX**

PROCESSORS LIMITED CIN-L17110MH1983PLC030245 Regd. Off: 384/ M 5TH FLOOR, KALBADEVI ROAD, DHABOLKARWADI

MUMBAI:- 400002 Fmail id - htnl investors@gmail.com Phone no: 022-22068462 NOTICE ursuant to regulation 33 of the SEBI Listing

Regulation (LODR), notice is hereby give hat the Meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 30 May, 2023 at 3:00 P.M., at the registered office of the Company inter-alia to conside and take on record the audited Financia Results of the Company for the year ended 31st March, 2023 and other business. OR BINAYAK TEX PROCESSORS LIMITED

(Mr. Pradipkumar Pacheriwala) Place: Mumbai Managing Directo Date: 18.05.2023 DIN - 00767879

# **PUBLIC NOTICE**

Member OF PUBLIC TO TAKE Notice that, Mr. Kishor Mangilal Jain, was the member of Chandresh Palace Co-op. Hsg. Soc. Ltd. & was holding Shop No. 07, A Wing, Ground Floor, Chandresh Palace CHS Ltd., Village Nilemore Nallasopara (West), Tal. Vasai, Dist Palghar, but Mr. Kishor Mangilal Jain expired on 21/08/2021 without making nomination or Will and now after the death of Late Mr. Kishor Mangilal Jain, 1)Smt. Poornima Kishor Jain (Wife), 2)Miss. Sakshi Kishor Jain (Daughter), are the only legal heirs of him, from which My client Smt. Poornima Kishor Jain, have applied for transfer of the 100% Share, interest rights, title in respect of said Shop on her name with the consent of other legal heir e. Miss. Sakshi Kishor Jain.

So if any other person or persons having any claims, or right, interest, title agains in respect of said Shop or objections from he other heir or heirs or other claimants objector or objectors for the transfer of the said shares and interest of the decease nember in the capital / property of the soci ety are hereby required to intimate me at my below mentioned address within a period of 14 days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/obctions for transfer of shares and interes of the deceased member in the capital / property of the society, if no claims / objections are received within the period prescribed above, my client shall proceed and com-plete all the requirements regarding the Said Shop and such claim and objection ceived thereafter shall be deemed to have

Adv. Nishigandha J. Parab. Add: A/101, First Floor, Kashi Krupa CHSL, Near Dipak Medical, S. T. Depot Road, Nallasopara (West) - 401 203.

# Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963

First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602 Tel: 022-2533 1486 E-mail:- ddr.tna@gmail.com Date :- 16/05/2023 No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/2173/2023

Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Application No. 268 of 2023. Applicant :- Sumeet Enclave Co-Operative Housing Society Limited, Add : Final

Plot No. 340, Sant Dyaneshwar Marg, Panchpakhadi, Thane (W.), Tal. & Dist. Thane Versus Opponents :- 1) M/s. A. M. Developers, Through its partners, Anwar

Shamsuddhin Kasam, Nizar Shamsuddhin Kasam, Yasmin Anwar Kasam, Sherbango Nizar Kasam, Sampada Pandurang Patil, 2) M/s, Siddhi Developers Through its partners, Vilas Rajararm Gaikar, 3) Vedant Construction Through its partners. Ramesh Maruti Bhekare. Take the notice that as per below detail those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 30/05/2023 at 3.30 p.m. Description of the property - Mauje Panchpakhadi, Tal. & Dist. Thane

Survey No./CTS No. Hissa No. Area 340 3955.92 Sq. Mtr.

SEAL

(Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co.Operative Societies, Thane & Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

# **PUBLIC NOTICE**

Public are hereby informed that my client intends to entre into a transaction in respect of the immovable property described in the Schedule hereunder and refereed to herein as "the said land". The said land is situated at Village Chinchghar, Taluka Wada, District Palghar. The said land is jointly in the name of M/s Manas Co. Industrial Society Ltd. & M/s. Priyadarshini Co. Op. E.E. Ltd through Chairman Mr. Vyenkatesh Narayan Kulkarni.

Now the said land is exclusively owned and possessed by M/s. Sonal Realty Having its Office at 111, Pagrav, 57 S.V. Road, Goregaon (W), Mumbai. M/s. Sonal Realty has got full consent and no objection for the sale, transfer, or alienation of the said

M/s. Sonal Realty intends to sale the said plot of land to my client. Thus, notice is hereby given to the general public that if any person/s and/or company or anybody having any sort of claims any right, title, interest, demand or any other interest in respect of the said lands, the same be informed to the undersigned together with proof, in original, thereof within 14 days of this notice. Failing which my client shall complete the transaction and all such claims, if any, shall be deemed to have been waived and/or abandoned. No claim of any sort be entertained, after the expiry of the above said period

Village	Bhumapan No. &	Area	Assessment		
	Upvibhag	Aar. Sq. Mtrs	Rs. Ps.		
Chinchghar	430/Plot No. 47	41.15.00	617 = 25		

Date: 18.05.2023

Mobile No. 7276666792

Office : At. 14, Sunshine Apartment, Opp. Small Wonder School, Nr.Aryan School Palghar, Taluka & District Palghar,

Sd /-Adv. Varsha J. Thakur Advocate

जाहीर सूचना

माझे अशील श्रीमती प्रिसिला मॅनअल

फर्नांडिस, या त्यांचे पती स्वर्गीय श्री. मॅन्अल

जे. फर्नांडिस यांचे निधनानंतर फ्लॅट क्र.१०/

#### PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN to the Public at large that my clients are negotiating with MR. ARPIT VIKRAM JAIN the owner of Flat No. 306 on 3rd Floor, in "Seth B.N. Agarwal Shyamkamal "D" C.H.S. Ltd", M.G.Road, Agarwal Market, Vile Parle(E), Mumbai 400057 ("the said Flat") for purchase of the said Flat on Ownership basis together with membership rights of the Society namely, Seth B.N.Agarwal Shyamkamal 'D' Co operative housing Society Ltd., holding Five shares of Rs. 50/- each (hereinafter referred to as "the said Shares") the bearing No. from 141 to 145 (both inclusive) under share Certificate issued by the above named Society.

I have to issue clear and marketable title free from all encumbrances, claims, demands, and reasonable doubts of any nature whatsoever in respect of the said Flat.

Any person either having or claiming any right, title, interest, claim in and/or in possession of the said Flat or any part thereof and any claim on in any manner including by way of any arrangement, sale, transfer, exchange, conveyance, assignment, charge, mortgage gift, trust, lease, monthly tenancy, leave license partnership joint ventures, inheritance, lien, easement right to prescription, an adverse right, title, interest or claim of any nature whatsoever, dispute, suit, decree, order, award, restrictive covenants, order or injunction, attachment, acquisition. Requisition or otherwise is hereby called upon and required to make the same known in writing with genuine notarized documents along with original documents within 14 days from the date of publication hereof to the undersigned at their office, address, failing which any such claim, if any, shall be deemed to be waived and/or abandoned and we would issue clear and marketable title for the said flat. MUMBAI DATED 19th DAY OF May 2023

H.A.LAKDAWALA

युआरसी-२ चे शुद्धिपत्रक

दिनांक ०४.०४.२०२३ रोजीच्या जाहीर सूचनेबाबत

कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६६ चे उपकल

(२) नसार शेअर्सद्वारा कंपनी मर्यादित म्हणन कंपनी

कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्ग

कॅस्टेलोस पार्टस एलएलपी या मर्यादीत दायित्व

भागीदारी संस्थेची नोंदणी करण्यासाठी मुंबई येथील

निबंधकांकडे अर्ज करण्याचे नियोजित आहे.

कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे:

धातु उपकरणे, सुटे भाग व सर्व प्रकारचे व वर्णना

रसायने आणि तत्सम अन्य सर्व वस्तु जे खनिजे

क्रशींग, स्क्रींनींग, बांधकाम उपकरणे व यंत्र सामग्री

आणि अन्य इतर प्रक्रियेत वापरली जाते त्याचे

निर्यातदार व आयातदार, उत्पादक, संपुर्ण विक्री व

२. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्र

ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे कार्यालय: ३०२

ए, ३रा मजला, ए विंग, पुनम चेंबर्स, डॉ. ॲनी

बेझंट रोड, वरळी, मुंबई शहर, महाराष्ट्र-

४०००१८ येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत.

३. येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही

व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी

त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात कंपनी निबंधक

१००, एव्हरेस्ट, मरीन ड्राईव्ह, मुंबई-४००००२

महाराष्ट्र या ऐवजी सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर

(सीआरसी), इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट

अफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र.६, ७

८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार, जिल्हा

गुरगाव (हरियाणा)-१२२०५० येथील

नेबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २१

दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्य

अर्जदारांची नावे

?) पुजा बाजला २) यशवर्धन बाजला

PUBLIC NOTICE

NOTICE hereby given public at

large that, an Original Agreement for sale dated 03/07/1996 between

M/s. RASHMI GRUHA NIRAMAN

LTD and Mrs. RASHIDA ANIS PRESSWALA & Mr. ANIS JIVAJI PRESSWALA for the Flat No.311 on

the 3rd Floor, Bldg No.B/1, Society

known as Rashmi Enclave "B" CHS Ltd., Shanti Park, Opp. St. Xavier High School, Mira Road (East), Thane 401

107 along with Original Registration Slip No.TNN2-802-1996 dated

03/07/1996 has been lost/misplaced and in this respect a police complaint has been lodged on 18/05/2023 vide

Lost Report No.14300-2023 under Mira Road Police Station, the founder

of the said documents please return

to the MANI TAKIMAHAMAD

ADTANI (Present Owner) or to the undersigned / society within 15 days from the publication of this notice, else

considered that said documents are lost

Advocate, High Court, Bombay

Dist. Thane 401 107 -9819409260

C-43/304/Sector-2/Shantinagar

Mr. H.K. Someshwar

/misplaced permanently

Place: Mira Road (East),

Dated:19/05/2023

नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

आज दिनांकीत १९ मे, २०२३

किरकोळ विक्रेता म्हणून व्यवसाय करणे.

Advocate High Court
O.no.70, 3rd Floor, Ashoka Shopping Centre, L.T.Marg, Crawford Market, Mumbai - 400001

सार्वजिनक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुबई विभाग मुंबई सास्मिरा, सास्मिरा मार्ग, वरळी, मुंबई- ४०० ०३०.

चौकशीची जाहीर नोटीस एस आर एन क्रमांक : GBR/00389/18/23

अर्ज क्रमांक : ACC/X/150/2023 सार्वजनिक न्यासाचे नाव :

DAREKAR EDUCATIONAL TRUST

न्यासाचा पत्ता : A-2304/5, Ekta Meadows, Khatau Mill Compound, Near Siddharth Nagar, Borivali-East, Mumbai, Mumbai Suburban. अर्जदार : PANDURANG GANGARAM DAREKAR

सर्व सबधित लोकास जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की सहाय्यक धर्मादाय आयुक्त बृहन्मुबई विभाग, मुबई हे वर नमूद केलेला अर्ज यासंबधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थ अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यावर चौकशी करणार आहेत:-

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय ?

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ?

अ) जगम मिळकत : रोख रु. १०००/-(अक्षरी रुपये एक हजार फक्त)

ब) स्थावर मिळकत : निरंक

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयार्च असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यानी त्याची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांचे आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेले अशा रीतीने पाठवावी त्यानतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही तसेच मदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील

ही नोटीस माझे सहीनिशी व कार्यालयाचे शिक्क्यानिशी आज दिनाक १७/०५/२०२३ रोजी दिली.



अधिक्षक सार्वजनिक न्यास नों दणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग



**नोंदणीकृत कार्यालयः** ४०४, देवप्लाझा, ६८, एस.व्ही.रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५८. **दूरध्वनी:**+९१–२२–४२२३३३३३ **फॅक्स:**+९१–२२–४२२३३३०० ZODIAC ई-मेल: into@zogiacventures.in वेबसाईट: www.zodiacventures.in

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या कालावधी व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता मुळतः संचालक मंडळाची १८ मे, २०२३ रोजी होणार होती ती कंपनीच्या संचालक मंडळाची सभा आता **शनिवार, २० मे, २०२३** रोजी कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय ४०४, देवप्लाझा, ६८, एस.व्ही. रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५८ येथे होणार आहे.

सदर सूचना कंपनीच्या www.zodiacventures.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०१५ सहवाचिता कंपनीचे समभागातील व्यवहाराकरिता व्यापार रिबडकी आतील व्यापार रोखणेकरिता संचालन सांकेताकानसार कंपनीर संचालक व पदसिद्ध (विहित) कर्मचारी यांच्याकरिता १ एप्रिल, २०२३ पासून बंद ठेवण्यात येईल आणि ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या कालावधी व वर्षाकरिता कंपनीचे वित्तीय निष्कर्ष घोषणेनंतर ४८ तासांपर्यंत बंद राहिल.

झोडिॲक व्हेन्चर्स लिमिटेडकरिता सही/ जिमित शाह

व्यवस्थापकीय संचालक

ठिकाण: मुंबई दिनांक: १८ मे, २०२३

# मॉडर्न इंडिया लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः १, मित्तल चेंबर्स, २२८ नरीमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१. सीआयएन क्र.: यू१७१२०एमएच१९३३पीएलसी००२०३१. **दूर.क्र.:**0२२-६७४४४२००, **फॅक्स:**0२२-६७४४४३००.

वेबसाईट:www.modernindia.co.in, ई-मेल:info@modernindia.co.in

# सूचना

(कंपनीचे समभागधारकांचे लक्षा वेधण्याकरिता) विषय: आयर्डपीएफप्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात शेअर्सचे हस्तांतरण व

आयईपीएफ प्राधिकरणाकडे दावा न केलेले लाभांश (२०१५-१६) चे हस्तांतर. सहकार मंत्रालयाद्वारे दिनांक ०७ सप्टेंबर, २०१६ रोजी सूचित प्रमाणे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १२४ (कायदा) सहवाचिता गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतर व परतावा) अधिनियम २०१६ (नियम) आणि दिनांक २८ फेब्रुवारी २०१७ पासून प्रभावी असलेले गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतर व परतावा) अधिनियम २०१७ (नियम) आणि अन्य पुढील सुधारणेसह सदर सूचना प्रकाशित करण्यात येत आहे. कंपनीचे समभाग ज्याकरिता वित्तीय वर्ष

२०१५-१६ मध्ये घोषित लाभांश संदर्भात आणि जे देण्यात न आलेले लाभांश खात्यात हस्तांतरणाचे तारखेपासून ७ सलग वर्षांच्या कालावधीकरिता दावा न केलेले/देण्यात न आलेले आहेत असे कंपनी कायदा २०१३ चे कलम १२५ अन्वये केंद्र शासनाद्वारे स्थापित गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) कडे कंपनीद्वारे हस्तांतर करणे आवश्यक

सदर कायदा व अधिनियम तसेच अन्य प्रकरणे नुसार मागील ७ वर्षांदरम्यान कोणतेर्ह डिव्हीडंड वॉरंट रोख करण्यात न आलेले लाभार्थी मालकांसंदर्भातील सर्व शेअर्स गुंतवणुकदा शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (आयईपीएफ) च्या डिमॅट खात्यात हस्तांतरीत केले

तद्नुसार कंपनीने आयईपीएफच्या डिमॅट खात्यात ज्या संबंधीत भागधारकांचे शेअर्स हस्तांतरीत होण्यास पात्र आहेत त्या सर्वांना त्यांच्या अंतिम ज्ञात उपलब्ध पत्त्यावर योग्य कारवाई करण्याकरित सदर नियमाअंतर्गत विशेष पत्रव्यवहार करण्यात आला आहे. कंपनीने अशा भागधारकांचे व आयईपीएफच्या डिमॅट खात्यात हस्तांतरणासाठी देय शेअर्सचे संपूर्ण तपशिल कंपनीच्या www.modernindia.co.in वर अपलोड केलेले आहे. भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी आयईपीएफच्या डिमॅट खात्यात हस्तांतरीत होण्यास पात्र रोख न झालेले लाभांश व शेअर्सचे संपर्ण तपशिल पडताळणीकरिता

MODERN CONSOLIDATION 2015-2019.xlsx (modernindia.co.in) या वेबलिंकचा संदर्भ घ्यावा

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम १२४(६) सहवाचिता त्यातील नियमानुसार मागील ७ वर्षादरम्यान लाभार्थी मालकांनी रोख न केलेले कोणतेही डिव्हीडंड वॉरंट संदर्भातील सर्व शेअर्स कंपनीद्वारे आयईपीएफच्या डिमॅट खात्यात हस्तांतरीत केले जातील. भागधारकांचे नावे नोंद असलेले वास्तविक स्वरूपातील शेअर्स साहजिकच रद्द केले जातील

आणि ते व्यवहारयोग्य नसतील. भागधारकांनी पुढे नोंद घ्यावी की, या संदर्भात कंपनीने वेबसाईटवर अपलोड केलेले तपशिल हे सदर नियमानुसार आयईपीएफच्या डिमॅट खात्यात शेअर्स हस्तांतरणाच्या उद्देशाकरिता कंपनीद्वारे दय्यम भाग प्रमाणपत्र वितरणासाठी योग्य सूचना समजण्यात यावी. डिमॅट स्वरूपात भागधारणेसंदर्भात नियमानुसार आयईपीएफच्या डिमॅट खात्यात शेअर्स हस्तांतरणाकरिता कंपनीद्वारे आवश्यक ती कॉर्पोरेट कारवाई केली जाईल.

संबंधीत भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, अशा हस्तांतरणानंतर आयईपीएफ कडून लाभांशासह सदर शेअर्सवर दावा करण्यासाठी आयईपीएफच्या www.iepf.gov.in वेबसाईटवर उपलब्ध असलेले नियमाअंतर्गत विहित प्रमाणे नमुना **आयईपीएफ-५** मध्ये आयईपीएफकडे वेगळा अर्ज करता येईल.

कोणतीही माहिती/स्पष्टीकरण हवे असल्यास कृपया संपर्क कंपनीचे निबंधक व हस्तांतरण प्रतिनिधी मे. सॅटेलाईट कॉपॉरेट सर्विसेंस प्रा.लि., पत्ता: ए/१०६-१०७, दत्तानी प्लाझा, इस्ट वेस्ट इंड कंपाऊंड, अंधेरी-कुर्ला रोड, सफेद पुल, साकिनाका, मुंबई-

४०००७२, दूर:०२२–२८५२०४६१/४६२, ई–मेल: service@satellitecorporation.com. मॉडर्न इंडिया लिमिटेडकरित सही/ परिंद बादशाह

दिनांक: १८.०५.२०२३

ठिकाण: मुंबई

#### **KUSAM ELECTRICAL INDUSTRIES LTD.**

CIN: L31909MH1983PLC220457 Regd off: C-325, 3rd Floor, Antop Hill Warehousing Co. Ltd. Vidvalankar College Road, Anton Hill. adala (E), Mumbai- 400037. Tel -2775066 Email: kusammeco.acct@gmail.com

NOTICE Pursuant to Regulation 29 read with

Regulation 47 of SEBI (LODR) Regulation. 2015, Notice is hereby given that a Meetin of the Board of Directors of the Company wi be held on Friday, 26th May, 2023 at 03.00 **pm** to consider and approve, the Audited inancial Results for the quarter and inancial year ended 31st March, 2023. For, Kusam Electrical Industries Limited

Amruta Lokhande Company Secretary 8 Compliance Office Place : Mumbai Date: 18th May, 2023

लावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न

#### जाहिर नोटीस मे. आयडियल रिफ्रेशमेंट रेस्टॉरंट आणि बार

एफएल- ३ / क्र. १३. ४८४ जे.एस.एस रोड कोकडा भुवन, चिराबाजार मुंबई ४०००० जयानंद शेट्टी यांचे दिनांक १५/०३/२०२३ रोर्ज निधन झाले असल्यामळे सदर अनज्ञमी अर्जदा श्री अविनाश जयानंद शेट्टी यांच्या नावे व करण्याबाबत विनंती अर्ज प्राप्त झालेला आहे. तर्र सदर अनुज्ञप्ती श्री अविनाश जयानंद शेट्टी यांच्य नावे वर्ग करण्याबाबत काही आक्षेप / हरकर असल्यास त्यांनी ही जाहिरात वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून (१५) दिवसांच्या आद अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई शहर, जुन जकात घर, तळ मजला, शहिद भगतसिंग मार्ग फोर्ट, मुंबई -०१ या कार्यालयास आवश्यक त्य कागदपत्रासह संपर्क साधावा. विहित मुदतीत कोणतेही लेखी आक्षेप प्राप्त न झाल्यास सद प्रकरणी कृणाचा आक्षेप/हरकत नाही असे गृहीत धरून पुढील कार्यवाही करण्यात येईल.

सही (सी.बी. राजपूत) अधीक्षक, राज्य उत्पादन शल्वे जिल्हाधिकारी मुंबई शहर करिता

9६.३७

# ज्युपिटर इन्फोमिडीया लिमिटेड

सीआयएन: एल२२२००एमएच२००५पीएलसी१५२३८७ नोंदणीकृत कार्यालय: ३३६ लक्ष्मीप्लाझा, लक्ष्मी इंडइस्टेट, न्यु लिंक रोड, अंघेरी (प.), मुंबई–४०००५३

ई-मेल:jupiter@jimtrade.com; वेबसाईट:www.jupiterinfomedia.com, दूर.:९१-२२-२६३४१६९१						
३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्ष	- नीत एकत्रित वित्तीय निष्कष	चा अहवाल	(रु.लाखात)			
	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष	मागील वर्षात संपलेली संबंधित तिमाही			
तपशील	39.03.2023	३१.०३.२०२२				
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	५३८.६०	४३४.१६	88.40			
कर व अपवादात्मक बाबपुर्व निव्वळ नफा	६२८.७९	५५.६५	(३२.२८)			
करपूर्व व अपवादात्मक बाबनंतर निव्वळ नफा	६२८.७९	५५.६५	(३२.२८)			
करानंतर निव्वळ नफा	339.58	२४.३९	(२१.२५)			
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न	339.58	२४.३९	(२१.२५)			
भरणा केलेले समभाग भांडवल	9007.00	9002.00	9002.00			
राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	080.39	४००.७५				
मूळ व सौमिकृत – उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/ – प्रत्येकी)	3.39	0.28	(0.29)			
टीप : १. ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखा	परिक्षीत एक मेव वित्तीय निष्व	विचा अहवाल	(रु.लाखात)			
तपशील		संपलेली तिमाही ३१.०३.२०२३	संपलेली तिमाही ३१.०३.२०२२			
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)		22.08	2.20			
करपुर्व निव्वळ नफा		२१.७६	-98.20			
क्यानंत्र विकास नाम		9 C 2 In	-/ 02			

र्वतंच्यक्ति सार्यः कंपनीया आठण यावयः गाया । निकायंच सावसर न्युन्यताण उतारा आहे. । यताः निकायंचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.jupiterinfomedia.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्य www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. वरील निष्कषांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १८ में, २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी उपरोक्त निष्कर्षावर अ-फेरबदल म

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉव

एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमन्यातील उतारा आहे. वित्ती

# अपवादात्मक आणि/िकंवा विशेष साधारण बाब हे इंड-एएस रूल्स/एएस रूल्स नुसार नफा व तोटा अहवाल

जे लागू असेल ते तजवीज केले जाईल.

उमेश मोर्द दिनांक: १८.०५.२०२३ ठिकाण: मुंबई अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचाल

# निवी ट्रेडिंग लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः द्वारा युनायटेड फॉस्फर्स लि., रेडीमनी टेरेस, चौथा मजला, १६७, डॉ. ए.बी. रोड, रळी नाका, मुंबई-४०००१८. दुर.:६१२३३५००, फॅक्स:२६४८७५२३ वेबसाइट: www.nivionline.com. ई-मेल:nivi.investors@uniphos.com, सीआयएन:एल९९९९एमएच१९८५पीएलसी०३६३९१ ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

١	तपशील	संपर्लेली तिमाही	संपर्लेली तिमाही	संपर्लेली तिमाही	संपर्लेल वर्ष	संपर्लल वर्ष
		३१.०३.२३ लेखापरिक्षित	३१.१२.२२ अलेखापरिक्षित	३१.०३.२२ लेखापरिक्षित	३१.०३.२३ लेखापरिक्षित	३१.०३.२२ लेखापरिक्षित
l	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	9.40	9.34	9.60	4.89	५.४६
l	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
ı	(कर, अपवादात्मक आणि/किंवा					
ı	विशेष साधारण बाबपूर्व)	(८.४२)	(99.93)	(0.00)	(90.90)	(0.04)
ı	करपुर्व व अपवादात्मक बाबनंतर					
ı	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(८.४२)	(99.93)	(0.00)	(90.90)	(0.04)
ı	करानंतर कालावधीकरिता निव्वळ				l	l
ı	नफा/(तोटा)	(६.३०)	(99.93)	0.03	(१४.९८)	(0.88)
ı	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न					
ı	(कालावधीकरिता सर्वकष नफा/					
ı	(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष				l	
ı	उत्पन्न (करानंतर))	(६.९८)	(६.५६०	0.92	(११.६७)	4.04
ı	समभाग भांडवल	१२४.५६	१२४.५६	१२४.५६	१२४.५६	१२४.५६
ı	इतर समभाग				33.00	४४.६७
ı	उत्पन्न प्रतिभाग					
ı	(दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी)					
۱	मूळ व सौमिकृत (रु. प्रती भाग)				Ι, .	Ι, .
۱	(वार्षिकीकरण नाही)	(0.490	(०.८९)	0.00	(٩.२०)	(0.04)
1	<ul><li>पोबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डि</li></ul>	स्क्लोजर रिक्वा	यरमेंटस) रेग्यत	लेशन २०१५ च	या नियम ३३	अन्वये स्टॉक

एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्याती एरत्तवभवस् तादर कण्यात आठला त्रनााचक/वाचक लचानारावत ।वताच नाच्क्रमच तावरतर नुत्याताल उत्तारा आहे. त्रैमासिक/विकिक वित्तीय निक्काची संपूर्ण नमुना कंपनीच्या www.inionline.com वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. टीप : वरील लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आहे आणि १८ मे

१०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

सही/ सॅन्डा आर. श्रॉफ व्यवस्थापकीय संचालिक

# बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड BAJAJ FINSERV

<sup>|</sup> कॉर्पोरेट कार्यालय: सिरेब्रम आयटी पार्क बी२ इमारत, ५वा मजला, कल्याणी नगर, पुणे, महाराष्ट्र–४११०१४ शाखा कार्यालय: शिवधन प्लाझा, पोस्ट राजगुरुनगर, पुणे-नाशिक महामार्ग, ता. खेड, जि. पुणे-४१०५०५.

# ताबा सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(४) अन्वये सूचना. सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) (परिशिष्ट-४)

खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत **मे. बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड (बीएचएफएल)** चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००<sup>:</sup> च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमूद केलेल्या कर्जदार/सहकर्जदार/जामिनदारांवर मागणी सूचना बजावली होती आणि सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत सूचनेत नमूद रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार/सहकर्जदार, जामिनदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, मे. बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेडच्या वतीने खालील स्वाक्षरीकरयाँनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८(१) अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा** खाली नमूद केलेल्या तारखेला घेतलेला आहे. विशेषत कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेस व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **बीएचएफएल**कडे मालमत्तेसह केलेले उपरोक्त रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करावे.

कर्जदार/जामिनदाराचे नाव (एलएएन क्र., शाखा नाव)	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन (स्थावर मालमत्ता)	मागणी सूचना दिनांक व रक्कम	ताबा दिनांक
शाखाः राजगुरुनगर (कर्ज क्र.: ४एक्स५आरएचढीईबी०८३२८१ व ४एक्स५आरएचढीईबी२७७२७३)१. अकबर इट्रीश अली (कर्जदार), एम.क.२५३७, १ला मजला, फ्लॅट क्र.६, नाव्य रेसिडेन्सी, एस.कॉर्नर मानला, ता. अंबोगा युणे, महाराष्ट्र-४१०५०३. २. महलकाबानु असगरअली हरियानी (सह-कर्जदार), एम.क.२५३७, १ला मजला, फलॅट क्र.६, नाव्य रेसिडेन्सी, एस.कॉर्नर मानचार, ता. अंबेगाव, जि. पुणे, महाराष्ट्र-४१०५०३.	पुढे नमुद बिगरशेत जिमिनीचे सर्व भाग व खंड: फ्लॅट क्र. १०५, १ला मजला, क्षेत्रफळ ७९४ चौ.फु. ७३.७९ चौ.मी., सौमया हाईटस् ज्ञात इमारत, जमीन सीटीएस क्र.६२३/२, ६२४/१, ६२४/३, ६२४/४, गाव नारायणगाव, ता. जुत्रर, जि. पुणे, उप-निबंधक नारायणगाव यांच्या मयदित आणि ग्राम पंचायत नारायणगाव –४१०५०४. पुर्वः जागा व परिसर; पश्चिम: आतील मोकळी जागा; उत्तर: आतील मोकळी जागा; दक्षिण: फ्लॅट क्र.१०४.	२०२३ रु.१८,५७,७७७/- (रुपये अठरा लाख	१६.०५.२०२३
दिनांक: १९.०५.२०२३, ठिकाण: पुणे	सही/- प्राधिकृत अधिकारी, ब	जाज हौसिंग फाय <b>न</b>	ान्स लिमिटेड

# मुकट पाईप्स लिमिटेड

**नोंदणीकृत कार्यालयः** फ्लंट क्र.३९, पराग अपार्टमेंट्स, ७वा मजला, जे.पी.रोड, वर्सोवा, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००६१. CIN:L27200MH1987PLC044407 पत्रव्यवहार पत्ताः राजपुरा-पटियाला रोड, राजपुरा - १४०४०१, पंजाब,

दूरः:+९१-०१७६२-२२५०४०, फॅक्सः+९१-०१७६२-२२२३९०, वेबसाईट:www.mukatpipes.com, ई-मेल:mukatpipes@gmail.com

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

						(रु.लाखात)
अ.	तपशील	संपलेली तिमाही		वर्ष ते तारीख आकडे		
क्र.		३१.०३.२३ लेखापरिक्षित	३१.१२.२२ अलेखापरिक्षित	३१.०३.२२ लेखापरिक्षित	३१.०३.२३ लेखापरिक्षित	३१.०३.२२ लेखापरिक्षित
9	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	940.00	48.30	२०६.०४	330.09	६१२.१७
2	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण					
	बाबनंतर #)	१०.९६	99.88	38.09	(१२.४९)	(99.40)
3	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण					
	बाबनंतर #)	१०.९६	99.88	38.09	(१२.४९)	(99.40)
8	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण					
	बाबनंतर #)	१०.९६	99.88	38.09	(१२.४९)	(99.40)
4	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि					
	इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	१०.९६	99.88	38.09	(१२.४९)	(99.40)
ξ	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.५/- प्रत्येकी)	489.40	489.40	489.40	489.40	489.40
Ø	राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	(१३१२.१७)	(१२८५.२०)
6	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.५/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनासाठी)					
	मूळ सौमिकृत	0.08	0.90	0.29	(0.99)	(0.90)
	सौमिकृत	0.08	0.90	0.28	(0.99)	(0.90)

. सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.mukatpipes.com वेबसाईटवर आणि बीएसई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिताचे वरील लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासिमतीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १८.०५.२०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करून नोंद्र पटावर घेण्यात आले.

#- अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब लागू असेल तेथे इंड-एएस रूल्स/एएस रूल्स नुसार नफा व तोटा अहवालात तजवीज करण्यात आले. मुकट पाईप्स लिमिटेडकरिता

उपाध्यक्ष व कंपनी सचिव दिनांकः १८.०५.२०२३ एफसीएस क्र.:५४१४ ठिकाणः राजपरा

डीआयएन-०१२३९४८३

PUBLIC NOTICE By this Notice, Public in general is informed that late Mr. Swapan Kumar M. Mondal, member, of the Mahavir Shantinagar Coperative Housing Society Ltd., owner of Flat No C-66/204, Sector-V, Shanti Nagar, Mira Road (East), Dist. Thane 401 107 and holder of Share Certificate No. 12, died intestate on 17/10/2010 and the society transferred the shares and interest in the ransferred the shares and interest in the capital / property of the society belonging to the deceased member in the name of Mrs Mitra Swapan Mondal W/o late Mr. Swapan Kumar Mondal, wife of the deceased after completing requisite formalities. The said Mrs. Mitra Swapan Mondal W/o late Mr Swapan Kumar Mondal is member of the Swapan Kumar Mondal is member of the society and she has agreed to sell the said flat. Claims and objections are hereby invited from the other legal heirs and successors of the deceased if any for transfer of shares and interest belonging to the deceased by the society and sale transaction of the said flat, inform to undersigned within period of **07 days** from the publication of this notice failing which the sale transaction will be completed and thereafter any claim or objection will not be considered.

or objection will not be considered. K. R. TIWARI, ADVOCATE Shantinagar, Mira Road, Dist. Than

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the general public that my clients MAULANA SADIOALI JANULLA KHAN intending to purchase the flat premises i.e. Flat No.602, 6th FLOOR, admeasuring 648 Sq. Ft built up area, in A-Wing, known as "ORCHID ENCLAVE Co- Operative Housing Society Ltd." situated at Sector R-3,Nahar Amrit Shakti, Chandivali Mumbai 400072 And Constructed On Land bearing C.T.S No.53 of Village – Chandivali, Taluka – Kurla, District- Mumbai Suburban and whereas Late Smt. Shantadevi Sudarshan Lakhanpal was expired on 13.01.2015 at Mumbai and after her death his legal heirs i.e. her husband and Daughter 1) MR.SUDARSHAN AMARNATH LAKHANPAL, 2) MRS.JYOTI ANUPAM GAUR and 3) MRS. JARTI SHARMA his legal heirs i.e. her husband and Daughter 1) MR. SUDARSHAN AMARNATH LAKHANPAL, 2) MRS.JYOTI ANUPAM GAUR and 3) MRS. AARTI SHARMA Released their shares and transferred their rights in favour of MRS.ANKITA ANIL BANDEKAR without any monetary consideration through release deed executed on 30/03/2023 Which is duly registered with joint sub-registered Kurla-3 under Registration No.6473/2021 on dated 30/03/2021. If Any person/Claimants having objection or claim by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, maintenance, inheritance, possession, lease, lien, tenancy, license, easement or otherwise etc. of whatsoever nature with respect to Said flat are requested to make the same known in writing along with copies of supporting documents in respect of their objection/claim to the undersigned, within a period of 14 days from the date of publication of this notice, failing which, the objection/claim of such person/s will be deemed to have been waived and/or abandoned. Date: 19/05/2023

9/05/2023 Place: Mumbai CHANDRASHEKHAR R KANOJIA (Advocate High Court) Office: Shop No. 1, Opp. Shiv Shakti Dairy Marol Pipe Line, A. K. Road, Andheri East Mumbai - 059. Mob:9022223370 Off.:8976973370

# जाहीर सूचना

श्रीमती मारिया फेल्टसी इनोन्सेसिया परेरा

यांच्या वतीने सर्वसामान्य जनतेस सचना देण्यात

येत आहे की, श्री. किशोर बी. शाह, मालक

मे. यु.के. बिल्डर्स आणि श्रीमती पास्कोलीना

अल्वारेस यांच्या दरम्यान फ्लॅट क्र.२०३, २रा

ग्जला, क्षेत्रफळ ५०० चौ.फु. कार्पेट क्षेत्र शांतीनिकेतन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, लॉर्डेस कॉलनी, ऑर्लेम, मालाड (प.), मुंबई-४०००६४ या जागेबाबत झालेल दस्तावेज क्र.बीडीआर-२-१०५१७-२००९ अंतर्गत हमी निबंधक-बोरिवली १ यांच्याकडे नोंदणीकृत दिनांक ०२.१२.२००९ रोजीचा मुळ करारनामा अर्थात स्थायी पर्यार्थ निवासस्थानाकरिता करारनामा हरवला आहे सदर दस्तावेज/करारनामा हे उपरोक्त फ्लॅटकरित अधिकाराच्या श्रेणीतील महत्वाचा दुवा आहे श्रीमती मारिया फेल्टसी इनोन्सेसिया परेरा यांना सदर फ्लॅट त्यांची आई श्रीमती गास्कोलीना अल्वारेस (मृत्यु दिनांक २६.१०.२०१३) यांची एकमेव मुलगी, जिवीत कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी म्हणून वारसाहक्काने मिळाले आहे. त्यांना आता सदर म्लॅट विक्री करण्याची इच्छा आहे. म्हणून जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्तेच्या विरोधात विक्री, अदलाबदल, तारण, अधिभार, न्यास मालकी हक्क, ताबा, बक्षीस, परिरक्षा वारसाहक्र, भाडेपट्टा, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क आणि/ किंवा हित किंवा मागणी असल्यास त्यांर्न आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्ता यांचे कार्यालय ३७. ३८, ३रा मजला, लॅण्डमार्क टॉवर, लिंक रोड, मिठ चौकी, मालाड (प.), मुंबई-४०००६४ येथे सदर सूचना प्रकाशनापासून १४ (चौदा) दिवसांच्या कालावधीत (दोन्हीं दिवस समाविष्ट) कळवावे. अन्यथा अश व्यक्तींचे दावा स्थगित आणि/किंवा त्याग केले आहेत असे समजले जाईल.

दिनांक: १९.०५.२०२३ सही/ निशांत राणा ठिकाण: मुंबई वकील उच्च न्यायालय ३, भांडूप राजकमल कोहौसोलि., प्लॉट क्र.९९, परांजपे गार्डन समोर, दातार कॉलनी, भांडूप (पुर्व), मुंबई-४०००४२ या जागेचे मालक व ताबेदार आहेत. माझे अशील श्रीमती प्रिसिला मॅनुअल फर्नांडिस यांनी त्यांच्या नावे सदर फ्लॅट जागेबाबत त्यांचे मयत पतीद्वारे धारण अनुक्रमांक ४६ ते ५० (दोन्हीसह) धारक दिनांक २६.०९.१९८२ रोजीचे भागप्रमाणपत्र क्र.१० हस्तांतरणासाठी सोसायटीकडे अर्ज केला आहे. भांडूप राजकमल कोहौसोलि.द्वारे श्री मॅनुअल जे. फर्नांडिस यांच्या नावे वितरीत दिनांक २६.०९.१९८२ रोजीचे सदर मुळ भागप्रमाणपत्र क्र.१० हरवले आहे आणि सापडलेले नाही. म्हणून माझ्या अशिलांनी द्य्यम भागप्रमाणपत्र<sup>े</sup> वितरणासाठी सदर सोसायटीकडे अर्ज केला आहे. माझ्या अशिलांनी कांजूर मार्ग पोलीस ठाणे येथे दिनांक २६.०९.१९८२ रोजीचे सदर मळ भागप्रमाणपत्र क्र.१० हरविलेबाबत तक्रार नोंद केली आहे. जर कोणा व्यक्तीस सदर शेअर्स किंवा फ्लॅट जागा किंवा भागावर कोणताही दावा, आक्षेप, अधिकार किंवा हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात दस्तावेजी पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना खाली नमुद केलेल्या पत्त्यावर सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसात

#### मालमत्तेची अनुसुची फ्लॅट क्र.१०/३, भांडूप राजकमल कोहौसोलि.

कळवावे. अन्यथा सदर फ्लॅट जागेबाबत

कोणताही दावा अस्तित्वात नाही असे समजले

प्लॉट क्र.९९, परांजपे गार्डन समोर, दातार कॉलनी, भांडूप (पुर्व), मुंबई-४०००४२ या जागेबाबत भांडूप राजकमल कोहौसोलि. या सोसायटीदारे वितरीत अनक्रमांक XE ते ५0 (दोन्हीसह) धारक दिनांक २६.०९.१९८२ रोजीचे भागप्रमाणपत्र क्र.१०.

सही/-तेजस टी. पाटील वकील. उच्च न्यायालय दुकान क्र.६, स्कायलाईन पोसेदोन इमारत. महाराष्ट्र नगर, भांडूप (पश्चिम), मुंबई-

8000bC. दिनांक: १८.०५.२०२३ ठिकाण: मुंबई



नोंदणीकृत कार्यालय: मन हाऊस, १०१, एस.व्ही.रोड, पवन हंस समोर, विलेपार्ले (प.), मुंबई-४०००५६ वेबसाईट:www.mangroup.com, ई-मेल:investor.relations@maninds.org सीआयएन: एल९९९९एमएच१९८८पीएलसी०४७४०८

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव व एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु.लाखात						(रु.लाखात)	
		एकमेव				एकत्रित	
तपशील	संपलेली	संपलेले	संपलेले	संपलेली	संपलेले	संपलेले	
	तिमाही	वर्ष	तिमाही	वर्ष	वर्ष	वर्ष	
	39.03.23	39.03.23	३१.०३.२२	39.03.22	39.03.23	३१.०३.२२	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	44880	२०९२४९	५६९२७	208806	ঽঽঽঀঽ४	२१३८६३	
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक आणि/किंवा							
विशेष साधारण बाबपूर्व#)	રૂ૧૨૪	८९६५	3800	93869	९०३८	93890	
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक							
आणि/िकंवा विशेष साधारण बाबनंतर#)	3928	८९६५	3800	938६9	९०३८	93890	
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक							
आणि/िकंवा विशेष साधारण बाबनंतर#)	२६९१	६७२७	24८७	90922	<b>ξ</b> ረ00	9094८	
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष							
नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	२६४६	७२०९	२२४९	900८	6889	९७१८	
भरणा केलेले समभाग भांडवल	3004	3004	२९५९	२९५९	3004	२९५९	
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार पुनर्मुल्यांकीत							
राखीव वगळून)		९७२७५		९१०५६	९७४१३	९१२५९	
उत्पन्न प्रतिभाग (रु.५/- प्रत्येकी)							
मूळ (रु.)	8.82	99.29	8.43	90.02	99.33	90.02	
सौमिकृत (रु.)	8.82	99.29	४.४६	१७.४६	99.33	90.42	
<del>Arr.</del>							

. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली तिमाही व बारामाहीकरिता वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. १८ मे, २०२३ रोजी लेखासमितीद्वारे तिमाही व बारामाहीकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि त्याच तारखेला कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे मान्य करण्यात आले जे कंपनीच्या http://www.mangroup.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईट अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ सहवाचिता त्यातील आवश्यक नियमाअंतर्गत आणि भारतात सर्वसाधारणपणे स्विकृत इतर लेखाप्रमाणानू विहितप्रमाणे भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार वरील निष्कर्ष तयार करण्यात आले आहेत. तदनुसार मागील कालावधीचे आकडे आवश्यक आहे तेथे

. ६ ते ८ महिन्यात निष्पादित करावयाचे अंदाजे रु.२३००/ – कोटी रक्कम त्या तारखेला थकबाकी आदेश पुस्तक स्थिती घेतली आहे.

. विलीनीकरण योजना कार्यचलनाच्या विलंबामुळे कंपनीची पुर्णतः मालकीची उपकंपनी असलेली मेरिनो शेल्टर्स प्रायव्हेट लिमिटेडचे वित्तीय अहवाल भारतीय सनदीलेखापाल संस्थाद्वारे वितरीत भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) ११० द्वारे आवश्यकतेनुसार एकत्रित केलेले नाही.

MAN Globally Committed

टीप:

सही /

(रुपिंदर सिंग)

दिनांक: १८ मे, २०२३ ठिकाण: मुंबई

मन इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेडकरित सही/ आर.सी. मनसुखानी डीआयएन:०००१२०३३

कोरल इंडिया फायनान्स ॲण्ड हौसिंग लिमिटेड सीआयएन:एल६७१९०एमएच१९९५पीएलसी०८४३०६ नोंदणीकृत कार्यालय: ४था मजला, दालामल हाऊस, जे बी मार्ग, नरीमन पॉईंट,

वेबसाईट:www.coralhousing.in, ई-मेल:cs@coralhousing.in ३१ मार्च. २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षीत एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

मुंबई-४०००२१. फोन क्र.: ०२२-२२८५३९१०/११, फॅक्स: ०२२-२२८२५७५३,

(रक्कम लाखात ईपीएस आकडे व्यतिरिक्त) संपलेले संपलेली संपलेले तिमाही तपशील वर्ष वर्ष EF05.E0.9E 39.03.2023 39.03.2022 लेखापरिक्षित लेखापरिक्षित लेखापरिक्षित कार्यचलनातुन एकुण उत्पन्न (निञ्वळ) १०६२.३२ २९५५.०३ 2085.20 कालावधीकरिता निञ्चळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व\*) ७५७.९४ २२३१.८४ २१९६.९७ करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर\*) ७५७.९४ २२३१.८४ २१९६.९७ करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर\*) १८३२.०१ कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) (१८३.५९) ટાઇ. ફ્રેઇડ १६९२.६८ समभाग भांडवल (दर्शनु मुल्य रु.२/-) ८०६.०४ ८०६.०४ ८०६.०४ राखीव (मागील वर्षाचे ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून) १४१५०.५७ १३३९४.७१ उत्पन्न प्रतिभाग (रू.२/- प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता) १.५३ 8.44 8.38 सौमिकत ४.३१

१. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्कायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह दिनांक १८ मे, २०२३ रोजी सादर करण्यात आलेली ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नुमुना आहे. लेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com आणि कंपनीच्या www.coralhousing.in वेबसाईटवर उपलब्ध

आहे. २. ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १८ मे, २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य

करण्यात आले. वित्तीय निष्कर्षाचे वैधानिक लेखापरिक्षकांनी मर्यादित पुर्नविलोकन केले आहे. ३. मागील कालावधीचे आकडे चालु कालावधीच्या पुर्नवर्गीकरणाकरिता आवश्यक आहे तेथे पुर्ननमुद

संचालक मंडळाने सन २०२२-२३ करिता रु.२/- प्रत्येकी दर्शनी मुल्याचे समभागावर रु.०.३० (तीस पैसे) चा १५% लाभांश शिफारस केला आहे जो आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत कंपनीच्या भागधारकाद्वारे मंज्रीवर अवलंबून आहे.

कंपनीचे प्रमुख कार्य गुंतवणूक व बांधकाम आहे.

कोरल इंडिया फायनान्स ॲण्ड हौसिंग लिमिटेडकरिता सही / -

नवीन बी. दोशी ठिकाण: मंबर्ड दिनांक: १८ मे, २०२३ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक